

MAHA TET 2021 Syllabus

पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)

पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)

१) भाषा-१ व २) भाषा-२

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१	मराठी	इंग्रजी	उर्दु	बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२	इंग्रजी	मराठी	मराठी किंवा इंग्रजी	मराठी किंवा इंग्रजी

इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहिल

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहिल.

या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहिल.

४) गणित :-

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

५) परिसर अभ्यास :-

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या

विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहिल.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

१) भाषा-१ व २) भाषा-२

पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१	मराठी	इंग्रजी	उर्दु	बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२	इंग्रजी	मराठी	मराठी किंवा इंग्रजी	मराठी किंवा इंग्रजी

इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहिल.

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहिल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहिल.

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी संबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहिल.

४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहिल.

४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहिल.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके

प्रचलित बी.एड. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

Syllabus

Paper (1) (1st to 5th - Primary level)

1) Language-1 and 2) Language-2

Language-1 and Language-2 subjects can be taken for this examination as per the following group.

language-1	Marathi	English	Urdu	Bengali / Gujarati / Telugu / Sindhi / Kannada / Hindi
Language-2	English	Marathi	Marathi or English	Marathi or English

Etc. The curriculum will be from 1st to 5th.

3) Child

Psychology and Pedagogy: - The questions to be asked in this regard will be related to educational psychology and the teaching-learning process of students in the age group of 6 to 11 years. It will also include questions on children with special needs, their characteristics, school interaction, and the characteristics of a good teacher. It will also include questions based on the teaching methods and assessment methods of various subjects.

The prescribed syllabus currently being introduced in the state based on the Teaching Diploma syllabus for this subject will be applicable.

4) Mathematics: -

Questions related to the subject of mathematics will be based on the basic principles of mathematics, logic, problem solving and pedagogical knowledge of the subject of mathematics.

Scope of Mathematics etc. 1st to etc. It will be on the prevailing syllabus of 5th standard.

5) Campus practice: -

Questions related to the subject of campus studies will be based on basic addresses in history, civics, geography, general science, environment and pedagogical knowledge of the subject.

Scope of campus study etc. 1st to 5th will be according to the prevailing syllabus. However, in the restructured primary education curriculum-2012, etc. 1st and so on. 2nd is not a separate field study. The subject of campus studies is first integrated in the subject of language and mathematics in an integrated manner. E3rd to etc. 5th Primary Education Course 2004 History, Civics, Geography, General Science.

Difficulty Level: - There will be difficulty level questions in all the above subjects in Std. 1st to 5th syllabus.

References: -

Prevalent Primary Education Curriculum and Curriculum
Prevalent Teacher Education Diploma Curriculum and Curriculum
related subjects prescribed by the State Government. 1st to 10th textbooks

Paper (2) (i.e. 6th to 8th - upper primary level)

1) Language-1 and 2) Language-2

Language-1 and Language-2 subjects can be taken for this examination as per the following group.

language-1	Marathi	English	Urdu	Bengali / Gujarati / Telugu / Sindhi / Kannada / Hindi
Language-2	English	Marathi	Marathi or English	Marathi or English

Etc. Relevant language syllabus will be applicable in 6th to 8th prevailing primary education curriculum.

3) Child

Psychology and Pedagogy: - The questions to be asked in this regard will be related to educational psychology and the study-teaching process of students in the age group of 11 to 14 years. It will also include questions on children with special needs, their characteristics, school interaction, and the characteristics of a good teacher. It will also include questions based on the teaching methods and assessment methods of various subjects.

For this subject, prevalent teacher education diploma course and prevalent B.Sc. related to 11 to 14 age group. Ed. Part of the syllabus prescribed on the basis of this syllabus and the syllabus currently in progress in the state will be applicable.

4 a) Mathematics and Science subject group: -

There are total 60 marks for Mathematics and Science subject group out of which 30 marks will be for Mathematics and 30 marks will be for Science. The questions at this subject level will be related to basic address in science and mathematics, problem solving ability, teaching of mathematics and science, scientific knowledge.

In the prevailing primary education curriculum, the syllabus of class 6th to 8th of the relevant subject will be applicable.

4b) Social Sciences Subject Group: - There

will be questions of total 60 marks for Social Sciences. These questions will be related to the concepts, content and pedagogical knowledge of social sciences.

Prevalent primary education curriculum etc. Relevant subject syllabus based on 6th to 8th syllabus will be applicable.

Level of Level: - In all the above subjects, Std. 6th to 8th will be in the syllabus component, there will be questions of Level of Level of Level in Higher Secondary Schools.

References: -

Popular primary education courses etc. 6th to 8th and syllabus

prevalent teacher education diploma syllabus and syllabus

prevalent related subjects prescribed by the State Government etc. 1st to 12th textbooks

Popular B.Ed. Curriculum and syllabus

